BEDMUTHA INDUSTRIES LIMITED

CIN - L 31200MH1990PLC057863 MANUFACTURER & EXPORTER OF



- * ACSR CORE WIRES
- CABLE ARMOURING WIRE & STRIPS
- * STAY WIRES & EARTH WIRES
- ★ M.S. & H.B. WIRES

- * SPRING STEEL WIRES
- * ROLLING QUALITY WIRES
- ★ P.C. WIRE & P.C. STRAND WIRES
- * ROPE WIRES

- * BARBED WIRE
- ★ CHAIN LINK FENCINGS

GROUP

- ★ WIRE NAILS
- * BINDING WIRES

Date: 02/11/2022

To

BSE Ltd

Department of Corporate Services, Phiroj Jeejibhoy Towers, Dalal Street, Mumbai – 400 001

Scrip Code: 533270

To

National Stock Exchange of India Limited

Listing Department,

C-1, G-Block, Bandra-Kurla Complex, Bandra (E), Mumbai – 400 0051

Scrip Symbol: BEDMUTHA

Dear Sir/Madam,

<u>Sub.: Submission of News Paper Advertisement for the notice of the Meeting of the Board of Directors.</u>

Please find attached herewith the newspaper advertisement published regarding publishing of the notice of the meeting of the Board of Directors.

Kindly take the same on your records.

Thanking You,

For and on behalf of Bedmutha Industries Limited

Ajay Topale Company Secretary & Compliance Officer Membership No.: A26935

Encl.: as above

Regd. Office: Plot No. A-70,71,72, Sinnar-Shirdi Road, STICE, Musalgaon, Sinnar, Dist. Nashik Ph.: 02551-240420, Fax - 240482

Corporate Office: B-301/302, Sai Classic, Off. Palm Acres, Gavanpada Mulund (E) Mumbai. Ph.: (022) 21634422, 21637674/75, Fax: 022-21631667

Works: Plant -1, Plot No. A-31 to 35 & 57, Sinnar-Shirdi Road, STICE, Musalgaon, Sinnar, Dist. Nashik Ph.: 02551-240069, Fax - 240482

Plant - 2, Plot No. A-70,71,72, Sinnar-Shirdi Road, STICE, Musalgaon, Sinnar, Dist. Nashik Ph.: 02551-240420, Fax - 240482

Plant - 6, Plot No. E - 1, MIDC Nardana, Phase - II, Waghadi - Khurd, Tal - Shindkheda, Dist - Dhule Ph.: 02562 - 262625

E-mail Sinnar:- bwcl.sales@bedmutha.com Mumbai:-ajay@bedmutha.com Web.:-www.bedmutha.com

ÁPRI GLOBAL

interest thereon.

Guarantor(s)

Amravati Branch)

(Loan Account No

Name of the Borrower(s) /

LNCGCAMMTL0000009143 LNMEAMR000029195

LNMEAMR000048855 of our

Aman Doodh Dairy (Borrower)

Arvind Keshavprasad Mishra,

Keshav Ramanaresh Mishra,

Sunil Keshavprasad Mishra,

Rita Arvind Mishra (Co-Borrowe

AXIS BANK LTD.

Place AMRAVATI Date: 02-11-2022

PUBLIC NOTICE Notice is hereby given to the Public that the registered agreement vide reg. No.46, agreement for sale dated 26.11.1991 between Jyoteshwar Enterprises through its Partner and Dharmpal Singh Rawat, Flat no.105, admeasuring about 560 sq.ft. built-up area, 1st floor, Jayesh Jyot Co-op. Hsg. Soc. Ltd. lying & situated at Survey no.379, Hissa no. 1a-1a-1a, of Mouje Navagaon, Thakurli, Taluka-Kalyan, District Thane, sub-division and sub-resistation. Office Kalyan, District Thane, subdivision and sub-registration Office Kalyan (hereinafter referred to as "the said Flat") is lost/misplaced. The unregistered agreement for sale dated 27th may, 1995 made between Dharmpal Singh Rawat and Surekha Shantilal Parekh & Shantilal B. Parekh for "the said Flat". The registered Shantilal Parekh & Shantilal B. Parekh for "the said Flat". The registered agreement vide reg. No. 46, agreement for sale dated 28.07.2014 between Surekha Shantilal Parekh & Shantilal B. Parekh and Premchand D. Gala & Viral P. Gala vide reg. No. 5681/2014 at Joint sub-reg. Kalyan, all the persons are hereby informed that not to carry on any transaction on the basis of any missing documents. Premchand D. Gala & Viral P. Gala are now owner of the said Flat. The undersigned Advocate hereby invites claims/rights/objections, if any, for the transfer of the said Flat. In case of any claims/ objections, write to the undersigned within 15 days from the date of publication of this notice. In absence of any claim within the stipulated period, it shall be deemed that the property has no claim by virtue of the unregistered/lost agreement. virtue of the unregistered/lost agreement. Place: Dombivli, Thane. Date: 02-11-2022.

Nikhil M. Dedhia. Advocate High Court 13/2 Piyush Co-op. Hsg. Scty., Pandurangwadi,
Opp Gaondevi Mandir, Dombivli East.

CAPRI GLOBAL CAPITAL LIMITED

Circle Office: Capri Global Capital Limited 9B, 2nd Floor, Pusa Road, New Delhi — 110060

APPENDIX IV POSSESSION NOTICE (for immovable property)

Whereas, the undersigned being the Authorized Officer of Capri Global Capital Limited (CGCL) under the Securitisation

and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers

conferred under section13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, Demand Notice(s)

issued by the Authorised Officer of the company to the Borrower(s) / Guarantor(s) mentioned herein below to repay the

amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice. The borrower having failed to

repay the amount, notice is hereby given to the Borrower(s)/Guarantor(s) and the public in general that the undersigned

has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Sub-Section

(4) of the Section 13 of the said Act read with Rule 8 of the Security Interest Enforcement rules, 2002. The borrower's

attention is invited to provisions of sub -section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeemthe

secured assets. The borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property

and any dealings with the property will be subject to the charge of CGCL for an amount as mentioned herein under with

Description of Secured Asset (Immovable Property)

All Piece and Parcel of land bearing layout Plot No. 1, Total

Area admeasuring 2881 Sq. Ft., i.e., 267 Sq. Mts., Out of Field Survey No. 12, Situated at Mouje Jewad, Pragane Badnera, Taluka and District Amravati, within the limits of

Amravati Municipal Corporation, Maharashtra – 444605

Bounded As: East By: Service Lane, West By: Road

North By: Road , South By: Plot No. 2

ed & Corporate Office :- 502, Tower-A, Peninsula Business Park, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai-400013

PRECISION CONTAINEURS LIMITED

CIN: L28920MH1981PLC023972 nder Corporate insolvency Resolution Proces Email: precision_bom@rediffmail.com Vebsite: https://www.precisioncontaineurltd.co

NOTICE

Notice is hereby given pursuant to Reg. 47 SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, that a meeting of the Board of Directors in the presence of Resolution Professional of the Company is scheduled to be held or Monday, November 07, 2022, inter-alia, to consider and approve the unaudited Financial Results of the Company for the Quarter and Half Year ended as on September 30, 2022.

Notice is also available on the website of Stock Exchange at www.bseindia.com For, Precision Containeurs Ltd

Chetan T. Shah

Resolution Professional Precision Containeurs Limited IBBI Reg. no. IBBI/IPA 001/IP-P00026/2016-2017/10059

Demand Notice

36,77,441/

Sd/- (Authorised Officer) For Capri Global Capital Limited (CGCL)

Date & Amount | Possession

20-08-2022 28-Oct-2022

Date of

claim, right, title or interest will be disregarded and/or shall be dee have been waived. SCHEDULE HEREINABOVE REFERRED TO

(Detailed Description of immoveable property)
All that pieces or parcels of land bearing Plot No. 86A, lying, being and

30 mtrs. wide road

situated at Sector-15, CBD-Belapur, Navi Mumbai, admeasuring 2333.06 square meters or thereabouts and bounded as follows: On or towards the North: Plot Nos. 106, 104 and 102 On or towards the South: Plot No. 86 On or towards the East: Plot No. 87

Mumbai. Date: 02.11.2022

On or towards the West

Schedule hereunder written.

dated 22.12.2020.

Partner S. Mahomedbhai & Co. Advocates & Solicitor

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that my clients are NOTICE is hereby given that we are investigating the title of Shamirth Infra egotiating to purchase from the Seller, Private Limited a private company limited by shares having its registered . Mr. Krishna Kumar Singhania, 2. Mrs. Vibha office at Shop No. 15, Prince Tower, LBS Marg, Ghatkopar (West) Singhania 3. Mr. Arvind Kumar Singhania Mumbai 400086 over the immoveable property bearing Plot No. 86A and 4.Mrs. Manjudevi Singhania , the Flat admeasuring area about 2333.06 square meters in Sector 15, C.B.D. No.1703, admeasuring 1165 sq.ft built up Belapur, Navi Mumbai, Tal & Dist. Thane more particularly described in the area, on the 17 th Floor, in the building Whispering Palms in the Society Whispering The said immoveable property is inter alia the subject matter of a Tripartii Palms Building No.3 CHS Limited, situated a Agreement dated 26.11.2020 executed by City Industrial Development Corporation of Maharashtra Ltd. of the First Part, Welvan Securities Pvt. Akruli Road, Kandivali East, Mumbai - 40010 lying and being on plot of land bearing CTS Ltd. (referred to therein as "Present Licensee") of the Second Part and No. 171/1A/0 of Akruli Village, Taluka Borivali Shamirth Infra Private Limited (referred to therein as "New Licensee") of along with One Stilt Parking space No. 35 on Third Part. The said Tripartite Agreement is registered in the office of Joint the second Floor and One Open car Parking Space No. 80 (hereinafter referred to as the Sub-Registrar, Thane-11, bearing Registration No. TNN11-12666-2020 said Flat) which ownership is represented NOTICE is hereby given that any persons having any claim, right, title o vide right, title, interest in the shares bearing interest whatsoever in respect of the said immoveable property described distinctive nos. 751 - 755(both inclusive) in the Schedule hereof or any part thereof by way of sale, transfer vide share certificate no. 151 (hereinafte exchange, assignment, mortgage, charge, gift, trust, covenant referred to as the "said share certificate" inheritance, claim, possession, lease, sub-lease, license, lien, share the said flat and the said share certificate tenancy, sub-tenancy, maintenance, possession, easement, devise shall be hereinafter collectively referred to beguest, encumbrance, or otherwise howsoever are required to notify the same to us in writing at our office at S. Mahomedbhai & Co., Advocates as the said premises. Any person having any claim in respect of the said flat by way of & Solicitors, B-5, Tamarind House, 36, Tamarind Lane, Fort, Mumbai 400 001 within 14 days of the date of publication hereof failing which any such sale, exchange, mortgage, trust, possession, tenancy, inheritance, lease, lien or otherwise howsoever are hereby requested to make the same known in writing along with the documentary evidence in respect thereof to the undersigned having office at Office No. 1, first floor, Fine Mansion, 203 D. N. Road, Fort, Mumbai - 400001 within period of 14 days from the date of publication

PUBLIC NOTICE

Sd/-Manish Malpani Advocate for the Purchasers

hereof, failing which the claim if any shall be

deemed to have been waived and/or

abandoned and sale will be complet

without any reference to such claim.

Dated this 2nd Day of November, 2022

		· ·	Security interest Act, 2002 (The Act)			
S. Name of Borrower(s)		Name of Borrower(s)	Particulars of Mortgaged	Date Of	Outstanding Amount	
Ш	NO	(A)	property/ (ies) (B)	NPA(C)	(Rs.) (D)	
П	1	LOAN ACCOUNT NO.	APARTMENT NO. F-103,1ST	14.10.2022	Rs. 14,28,845.81/- (Rupees	
П		HLLANAG00470540	FLOOR, SANGAM COMPLEX,		Fourteen Lakh Twenty Eight	
Ш		1. MOHAMMAD IMRAN QURESHI	CORP. HOUSE NO. 1041-A, CTS		Thousand Eight Hundred	
Ш		2. SHAHIN PARVEEN IMRAN	NO.1521,SHEET NO.365(64/1),		Forty Five and Paisa Eighty	
Ш		QURESHI	SHANTI NAGAR, MOUJA-		One Only) as on 14.10.2022	
Ш			BINAKHI, NAGPUR-440021,			
H			MAHARASHTRA			

Notice under section 13(2) of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of

That the above named borrower(s) have failed to maintain the financial discipline towards their loan account (s) and as pe books of accounts maintained in the ordinary course of business by the Company, Column D indicates the outstanding amoun Due to persistent default in repayment of the Loan amount on the part of the Borrower(s) the above said loan account has been classified by the Company as Non Performing Asset (as on date in Column C) within the guidelines relating to assets classification issued by Regulating Authority. Consequently, notices under Sec. 13(2) of the Act were also issued to each o

n view of the above, the Company hereby calls upon the above named Borrower(s) to discharge in full his/their liabili towards the Company by making the payment of the entire outstanding dues indicated in Column D above including up to date interest, costs, and charges within 60 days from the date of publication of this notice, failing which, the Company shall be entitled to take possession of the Mortgaged Property mentioned in Column B above and shall also take such other actions as is available to the Company in law.

Please note that in terms of provisions of sub-Section (8) of Section 13 of the SARFAESI Act, "A borrower can tender the entir

amount of outstanding dues together with all costs, charges and expenses incurred by the Secured Creditor only till the date of publication of the notice for sale of the secured asset(s) by public auction, by inviting quotations, tender from public or by private treaty. Further it may also be noted that in case Borrower fails to redeem the secured asset within aforesaid legally prescribe time frame, Borrower may not be entitled to redeem the property." In terms of provision of sub-Section (13) of Section 13 of the SARFAESI Act, you are hereby prohibited from transferring, either

by way of sale, lease or otherwise (other than in the ordinary course of his business) any of the secured assets refe e notice, without prior written consent of secured creditor

Muthoot Homefin (India) Ltd Corporate Office : 1201 & 1202, 12th Floor, 'A' Wing, Lotus Corporate

Place:NAGPUR

terest (Enforcement) Rules, 2002.

Muthoot Homefin | Park, Off. West

M/s Energetic Globetex Company Pvt Ltd. Corporate Office :- Office No 312, The

For Indiabulls Commercial Credit Ltd.

Rs. 110400402.26 as on 31.10.2022 + interest thereon

Authorized Officer

State Bank of India

DEMAND

NOTICE

BRIHANMUMBAI MAHANAGARPALIKA ACT/AEMT/2385/Gen of 1 Nov. 2022

E-TENDER NOTICE

The Municipal Commissioner of Greater Mumbai invites sealed e-tenders for the work detailed below -

"Beautification of Central Median Divider from major Nalla near Ekveera Rahiwasi Sangh to Kelkar college, Rajarshi Shahu Maharaj Marg, Tata Colony Road in BeatNo. 106. Mulund(E). T Ward"

beatino. 100, indiditio(E), i ward.				
E-Tender reference	MDE/E/623/GEN dt. 28.10.2022			
E-Tender validity period	90 days			
Price of tender copy	Rs. 5500 + GST 18% = Rs. 6490 /-			
Earnest Money Deposit (E.M.D.)	Rs. 50,000/- To be paid on any previous working day of the due date of tender i.e up to 10.11.2022 by 15:00 pm			
Date of commencement of sale of e-tender document	04.11.2022			
Last date of sale of e-tender document	10.11.2022 by 15:00 pm			
Last date of EMD acceptance	10.11.2022 upto 15:00 p.m.			
Time and date of opening of e-tender offers	10.11.2022 at 15.10 p.m. & 15:15 p.m. ('A' & 'B' packet respectively) & 12.11.2022 at 15.00 p.m. ('C' packet)			
Place of Opening e-tender offers	Asstt. Commissioner T Ward Lala Devidayal Road, Mulund (W.), Mumbai-400 080			
Contact person	Asstt. Eng. (Maint.) 'T' Tel. No. 022-25645291 / 328-329			
Tender No.	7200038890			
A copy of corport manay [Denosit receipt must assemble a tender offer as			

A copy of earnest money Deposit receipt must accompany e-tender offer as specified in the document.

Technical specifications, terms & conditions and various format and proforma for submitting the e-tender offer are described in the e-tender document annexure.

PRO/1803/ADV/2022-23 **Asstt. Commissioner T Ward**

Let's together and make Mumbai Malaria free

Axis Bank Ltd., 3rd Floor, Gigaplex, NPC-1, TTC Industrial Area, Mugalsan Road, Airoli, Navi Mumbai - 400 708. Notice For Sale of Immovable Registered Office: "Trishul", 3rd Floor, Opp. Samartheshwar Temple, Law Garden, Ellisbridge, Ahmedabad - 380006. Property

E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 read with proviso to Rule 8(6) of the Security Interest (Enforcement) Rule, 2002.

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described immovable property is mortgaged/charged to the secured creditor, the physical possession of which has been taken by the Authorised Officer of Secured Creditor will be sold on "As is where is", "As is what is" and "Whatever there is" on 22/11/2022 for recovery of Rs. 2,18,90,969.08/- (Rupees Two Crores Eighteen Lakhs Ninety Thousand Nine Hundred Sixty Nine and Paise Eight Only) as on 21/06/2017 due to the secured creditor from 1. M/s. Jhawar Syntex Pvt. Ltd., 2. Mr. Bajranglal Jhawar, 3. Mr. Gopikishan Jhawar. The reserve price will be Rs.1,22,55,000/- (Rupees One Crore Twenty Two Lakhs Fifty Five Thousand Only) and the earnest money

deposit will be Rs. 12,25,500/-(Rupees Twelve Lakhs Twenty Five Thousand Five Hundred Only). Please refer the appended auction schedule for necessary details:-**Auction Schedule**

	714041011 0011044110		
Description of Property	Gala No. C-20, Global Warehousing, Survey No. 137/1, Paiki 182, Village Ranhal, Bhiwandi, Thane 421 302, admeasuring 6868 sq. ft (Built-up area).		
Known Encumbrances	Not Known		
Bid Incremental Amount	In the multiple of Rs.50,000/-(Rupees Fifty Thousand Only)		
Last Date, Time And Venue For Submission of Bids With Sealed Offer/Tender With EMD	Till 18/11/2022 latest by 05:00 P.M. at Axis Bank Limited, Gigaplex, 3rd Floor, Mugalsan Road, TTC Industrial Area, Navi Mumbai - 400708 addressed to Mr. Sagar Padwal / Mr. Pradeep Vishwakarma		
Date, Time for Opening of Bids.	On 22/11/2022 from 11.30 a.m. at Web Portal https://www.bankeauctions.com		
Inspection of Properties	11/11/2022 between 3.00 pm to 5.00 pm with prior appointment of authorized officer.		
Cost of Tender / Bid Cum Auction Form	Rs.250/- per Bid Cum Auction Form		
Return of EMD of Unsuccessful Bidders	Within Seven working days from the date of Auction.		
Last Date For Payment of 25% of Accepted Highest Bid For Confirmed Successful Bidder (inclusive of EMD)	The payment should be made latest by next working day from the date of bid confirmation.		
Last Date For Payment of Balance 75% of Highest Bid	Within 15 days from the date of bid / Sale Confirmation		
	Loan Details		
Borrower / Guarantors	1. M/s. Jhawar Syntex Pvt. Ltd., 2. Mr. Bajranglal Jhawar, 3. Mr. Gopikishan Jhawar		
Date of Demand Notice U/SEC. 13(2) of SARFAESI Act	04/08/2017		
Amt. of Demand Notice u/s-13(2) of SARFAESIAct (in Rs.)	Rs. 2,18,90,969.08/- (Rupees Two Crore Eighteen Lakhs Ninety Thousand Nine Hundred Sixty Nine and Paise Eight Only) as on 21/06/2017		
Date of Physical Possession	20/09/2019		
Publication Date of Possession Notice	22/09/2019		
Outstanding Dues (in Rs.)	Rs.2,18,90,969.08 (Rupees Two Crore Eighteen Lacs Ninety Thousand Nine Hundred Sixty Nine and Paise Eight Only) as on 21/06/2017		

For detailed terms and conditions of the sale, please refer to the link provided in the secured creditor's website i.e. https://www.axisbank.com/auction-retail.
For any other assistance, the intending bidders may contact Pradeep Vishwakarma (Mobile No. 9821400990 or Mr.

Sagar Padwal (Mobile No. 9930874485) of the Bank during office hours from 9:30 a.m. to 4:00 p.m.
This Notice should be considered as 15 Days' Notice to the Borrowers under Rule 8(6) of the Security Interest

(Enforcement) rule, 2002. Date : 02/11/2022, Place : Airoli, Navi Mumbai Sd/- Authorized Signatory

The undersigned is the Authorised Officer of Muthoot Homefin (India) Ltd. (MHIL) under Securitisation And Reconstruction Of Financial Assets And Enforceme of Security Interest Act, 2002 (the said Act). In exercise of powers conferred under Section 13(2) of the said Act read with Rule 3 of the Security Interest (Enforcement Rules, 2002, the Authorised Officer has issued Demand Notices under section 13(2) of the said Act, calling upon the following Borrower/s (the "said Borrower"), to repay th

mounts mentioned in the respective Demand Noticels issued to them that are also given below.

n connection with above, Notice is hereby given, once again, to the said Borrower to pay to MHIL, within 60 days from the publication of this Notice, the amount ndicated herein below, together with further interest at 2% p.m. as detailed in the said Demand Notices, from the dates mentioned below till the date of paymen and/or realization, payable under the loan agreement read with other documents/writings, if any, executed by the said Borrowers. As security for due repa te loan, the following assets have been mortgaged to MHIL by the said Borrowers respectively.

Sr No.	Name of the Borrower(s)/ Co-Borrower(s)/ Guarantor /Loan Account No./Branch	orrower(s)/ Guarantor /Loan Dues (Rs.)		Description of secured asset (immovable property)		
1	Sarfuddin Sadruddin Khan / Sabana Sarfuddin Khan / 002- 00000461 / Mumbai	lin Khan / 002- Ninety Seven Thousand Four		Flat No 101, 1St Floor, Meera Apartment , Shivaji Nagar, Palghar, Maharashtra - 401504		
2	Shrikant Bandu Bhosale / Shilabai Bandu Bhosale / 002-00201935 / Mumbai	Rs. 435772 /- Rupees Four Lac Thirty Five Thousand Seven Hundred Seventy Two Only	26-Sep-22	Flat No 111,1St Floor,Orchid Apartment,B Wing,H No 2134,Bhimnagar Gaon, Boisar, Palghar, MH-401501		
3	3 Shailendrakumar Harikant Tiwari / Shradhha Shailendra Tiwari / 037-03701145 / Thane Rs. 344889 /- Rupees Three Lac Forty Four Thousand Eight Hundred Eighty Nine Only		26-Sep-22	Flat No 103,1St Floor,A Wing,Shelu Park,Nr Railway Crossing,Nr Badapur Road,Shelu East, Thane, MH- 410101		
4	Pradeep Vilas Talekar / Laxmi Vilas Talekar / Kailash Vilas Talekar / 037-03701435 / Thane	Rs. 751293 /- Rupees Seven Lac Fifty One Thousand Two Hundred Ninety Three Only	26-Sep-22	Flat No.403,4Th Floor, B Wing, Chintamani Appartment, Turbhe Gaon, Near Turbhe Lake, India Post Office, Thane, New Mumbai, Maharashtra - 400705		
5	Satish Sukhdev Vagh / Prajakta Satish Wagh/Dnyeneshwar Vishnu Garad / 016-01600164 / Nashik	Rs. 588535 /- Rupees Five Lac Eighty Eight Thousand Five Hundred Thirty Five Only	26-Sep-22	Gut No- 318,322,323,Plot No-14, Shivroad, Lasalgaon, Nashik, MH-423401		
6	Ganesh Vilas Jadhav / Sushant Vilas Jadhav / Sunanda Vilas Jadhav / 003-0000953 / Pune	Rs. 1306531 /- Rupees Thirteen Lac Six Thousand Five Hundred Thirty One Only	26-Sep-22	Flat No 401, 4Th Floor Sr No. 1/015/4 Swaraj Heights, Near Vitthal Rukmini Mandir, Ambegaon Kh, Pune 411046		

If the said Borrowers shall fail to make payment to MHIL as aforesaid, MHIL shall proceed against the above secured assets under Section 13(4) of the Act and the applicable Rules, entirely at the risks of the said Borrowers as to the costs and

The said Borrowers are prohibited under the Act from transferring the aforesaid assets, whether by way of sale, lease o otherwise without the prior written consent of MHIL. Any person who contravenes or abets contravention of the provisions o the said Act or Rules made thereunder, shall be liable for imprisonment and/or penalty as provided under the Act.

Authorised Officer Date: 02.11.2022 For Muthoot Homefin (India) Ltd.

িছা State Bank of India

BRANCH - STRESSED ASSETS MANAGEMENT BRANCH -II

Authorised Officer's Details: Stressed Assets Management Branch - II, Name- MOHD RASHID KHAN Raheja Chambers, Ground Floor, Wing -B, Free Press Journal Marg, Nariman Point, Mumbai 400021, **Tel No**: 022-41611403, Mobile No: - 9285553025 Landline No. (Office):- 022-41611402 Fax No:022-22811403, E-mail id:sbi.15859@sbi.co.in Appendix-IV-A (See Proviso to rule 8(6))

SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES

E Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8(6) of Security Interest (Enforcement) Rules, 2002 The undersigned as Authorized Officer of State Bank of India has taken over possession of the following property/ies u/s 13(4) of

Public at large is informed that e-auction (under SARFAESI Act, 2002) of the charged property/ies in the below mentioned cases for realisation of Bank's dues will be held on "AS IS WHERE IS BASIS and AS IS WHAT IS BASIS" and on the terms and conditions specified hereunder Outstanding Dues for Recovery of whic Property/ies is/are Being Sold Name of Borrower(s) Name of Guarantor(s)

Personnel Guarantors

Hotel, Sector -7 Mumbai City Mh C-7 & C-8, Um	niya Nagar Society, Near nna Magdalla Road,	3. Shr 4. Shr	i Pramód Arjun Thakur i Nikunj Ramesh Kapadia i Rameshchandra H, Gatorwala	w.e.f. 28.06.2017 + expenses & costs	
Name of The Unit	Description of property/les	Date & Time of e-Auction:	of Reserve Price / (EMD) / Bid Increment Amount	Date and time for submission of EMD and request letter of participation / KYC Documents/ Proof of EMD etc.	Date & Time of Inspection property
M/s Energetic Globetex Company Pvt Ltd.	Lot No.1 Residential Flat No. B-102, Tulsi Kamal, Plot No. 233, sector -	Date:- 18.11.2022 Time :- 11.00 a.m. to		On or before 17.11.2022 before 4.30 p.m.	11.11.2022 from 11.30 a.m. to
	10, Kharghar, Navi Mumbai Kharghar, 410206. Admeasuring 594 sq. Feet (carpet area)	4.00 p.m. wit unlimited extensions o 10 Minutes each	Earnest Money Deposit		4.00 p.m. Contact Person – Hemant Singh Bais
			Bid Increment Amount Rs.1,00,000/-		Mobile No. – 9820476762
M/s Energetic Globetex Company Pvt Ltd.	Lot no. 2 Commercial Office cum godown at Plot No 7 & 8, C Block, Umiya	Date:- 18.11.2022 Time :- 11.00 a.m. to		On or before 17.11.2022 before 4.30 p.m.	10.11.2022 from 11.30 a.m. to 4.00 p.m.
	Industrial Estate, Umiya Nagar, Village Khatodara, Taluka- Choryasi, Surat- 395002. Plot No. 7 & 8 3940	4.00 p.m. wit unlimited extensions o 10 Minutes each	(FMD)		Contact Person – Hemant Singh Bais Mobile No. – 9820476762

*CARE : It may be noted that, this e-auction is being held on "As is where is basis" and "As is what is basis" STATUTORY 15 DAYS SALE NOTICE UNDER SARFAESI ACT The Borrowers / Guarantors are hereby noticed that the property will be auctioned and balance if any will be recovered with

interest and cost from you. For detailed terms and conditions of the sale, please refer to the link provided in State Bank of India, the Secured Creditor's websites: www.sbi.co.in, https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/index.isp.

Rs.1,00,000/

Date :02.11.2022 Place : Mumbai

Ground + 1st floor + 2nd

BEDMUTHA INDUSTRIES LIMITED

CIN: L31200MH1990PLC057863 Registered Address : A-70/71/72 STICE Sinner, Nashik-422112 Contact No. 02551-240420

Website: www.bedmutha.com, e-mail: cs@bedmutha.com

NOTICE

Notice is hereby given pursuant to Regulation 29, 33 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Wednesday, November 09, 2022 at 11.30 a.m., inter alia, to consider, approve and take on record Un-audited Financial Results (Standalone & consolidated) for the Quarter and half year ended September 30, 2022, along with 'Limited Review Report issued by the Statutory Auditors of the Company.

The notice is also available on the website of the Company (www.bedmutha.com) and on the website of the Stock Exchanges i.e., http://www.bseindia.com / and https://www.nseindia.com

For and on behalf of the Board of Directors

Ajay Topale Date: 01.11.2022 Company Secretary & Compliance Officer Place : Sinnar, Nashik Membership No.: A26935

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that V. K. TEXCHEM PRIVATE LIMITED, a company incorporated under the provisions of the Companies Act, 1956 and having its Registered Office at 439, Kalbadevi Road, Mumbai 400 002, is the owner of a Residential Flat bearing No.4302 having a carpet area of 1012.10 sq. ft. equivalent to 94.06 sq. mtrs. or thereabouts (inclusive of the areas of the balconies) situate on the forty third floor of a Tower No.3 known as "Electra" of the Electra Co-operative Housing Society ("the said Society") within the housing complex known as "Planet Godrei" constructed on land bearing Cadastral Survey No.1960 of Byculla Division, situate, lying and being at Keshavrao Khadye Marg, Sant Gadge Maharaj Chowk, Byculla, in the Registration Sub-District and District of Mumbai City and Mumbai Suburban and registered in the Books of the Collector of Land Revenue under Collector's New Nos. 13813, A/13605, 13616, 13617, 13622, 13623, 13624, 13705, 13827 and 13549 and New Survey Nos.1/3447, 1/3448 and 1/3449 and assessed by the Assessor and Collector of Municipal Rates and taxes under "E" Ward Nos. 7377 to 7390 and Street Nos. 30 to 56 together with one covered car parking space bearing No. 210 having an area of 111.37 sq. ft. equivalent to 10.35 sq. mtrs ("the said Property") and is the holder of ten fully paid up shares of the said Society of the aggregate value of Rs.500/- bearing Distinctive Nos. 741 to 750 (both inclusive) evidenced by Share Certificate bearing No.75 dated 24.7.2010 n respect of the said Property.

The said V. K. Texchem Private Limited is negotiating with our Client for the sale and transfer of the said Property and the said Shares and has represented to our Client that it has a good, clear and marketable title to the same.

In the above circumstances, any person having any claim, right, title or interest in or to the said Property or any part thereof and/or the said Shares by way of sale, mortgage lease, lien, gift, easement, exchange, possession, charge, inheritance, possession or otherwise howsoever is hereby required to make the same known in writing, along with supporting documents and other proofs in support thereof, to the undersigned at the address given below within fifteen days from the date of publication of this Notice failing which it shall be presumed that there are no such claims and the same, if any, shall be deemed to be waived and/or abandoned and our Client shall complete the transaction.

Date: 2.11.2022.

Saira Master & Associates Advocates & Solicitor

1/3/4, Kumar Place, 1st Floor, 2408, East Street Pune 411 001 Tel: 26356580

COURT ROOM NO. 32 IN THE BOMBAY CITY CIVIL COURT AT BOMBAY **COMMERCIAL SUIT NO. 290 OF 2022** (ORDER V, RULE 20 (1-A) OF C.P.C. FOR **PUBLICATION IN NEWSPAPER)**

Plaint lodged on 03/11/2020 Plaint admitted on 14/02/2022

Under Order V, Rule 2 of the Code of Civil Procedure 1908 r/w Sec.16 of the Commercial Courts Act, 2015. RULE 51

SUMMONS to answer plaint Under section 27, O. V. rr. 1,5,7 And 8 and O.VIII . 9, of the Code of Civil Procedure.

UCO BANK. A nationalized Commercial Bank incorporated under the Banking Companies) (Acquisition and Trransfer of Undertaking)

Act) 1970, having its Head Office at 10, BTM Sarani, Kolkata- 700 010 and one of its Branches at Anant Building, Near Portuguese Church, Gokhale Road, Dadar (West), Mumbai- 400 028,

Through Mrs. Anita Bindhani Branch Manager ...PLAINTIFF

1. M/S. SACHI CREATIONS, Room No. 9,) Bhaveshwar Bhawan, Gokhale Road, Dadar) (West), Mumbai 400 028.

2. MRS. TWINKLE RAKESH KARIA, Room) No. 32/33,Bhaveshwar Bhawan, Gokhale Road.) Dadar (West), Mumbai - 400 028.DEFENDANTS

o Defendants Name

1. M/S. SACHI CREATIONS.

2. MRS. TWINKLE RAKESH KARIA.

Abovnamed Defendants. (As per Order dated on 20-09-2022 in presiding in Court Room No. 32 H.H.J. Shri. N.P. Tribhuvan)

WHEREAS the abovenamed Plaintifi/s has/have Plaint relating to a commercial disputes in this Court against you and you are hereby summoned to file a Written Statement within 30 days of the service of the present summons and in case you fail to file the Written Statement within the said period of 30 days, you shall be allowed to file the Written Statement on such other day, as may be specified by the Court, for reasons to be recorded in writing and on payment of such costs as the Court deems fit, but which shall not be later than 120 days from he date of service of summons. On expiry of one hundred and twenty days from the date of service of summons, you shall forfeit the right to file the Written

THE PLAINTIEF THEREFORE PRAYS:-

a) Pay Rs. 19,36,815.69/- (Rupees Nineteen Lakhs Thirty Six Thousand and Eight Hundred and Fifteen And Paise Sixty Nine only) with future interest thereo from 3rd May, 2022 as bifurcated as under:

Statement and the Court not allow the Written Statement to be taken or

An amount of Rs. 18.51.243.69/- (Rupees Eighteen Lakhs Fifty One Thousand) Two Hundred Fourty Three and Paise Sixty Nine Only) towards cash Credit limit with future interest@10.45% per annum from 03/05/2022 per annum with monthly rests till date of payment/realization.

) An amount of Rs. 85.572.00 (Rupees Eighty Five Thousand Five Hundred and Seventy Two only) towards Funded Interest Term Loan (FITL) account with future interest @ 10.45% per annum from 05/05/2022 per annum with

monthly rests till date of payment/realization (b) Direct the Defendants to declare on Affidavit a complete

list of their assets and properties. (c) Pass an order restraining the Defendants from creating any third party interest over their assets and properties including the hypothecated assets

during the pendency of the suit. (d) Direct that the hypothecated assets be' sold in realization of the dues

payable to the Bank

(e) Grant interim and ad-interim reliefs. in terms of prayers (b), (c) and (d).

(f) Direct the Defendants to pay the cost of this suit. (g) Pass such other and further order as this Hon'ble Court may deem fit and

proper. (h). Direct the decree be drawn in terms of the reliefs sought and granted

ou are hereby summoned to appear in this Court in person, or by an Advocate and able to answer all material questions relating to suit, or who shall be

accompanied by some person able to answer all such questions to answer the above named Plaintiff, and as the Suit is fixed for the final disposal, you must produce all your witness and you are hereby required to take notice that in default of your appearance, the suit will be heard and determined in your absence; and you will bring with you any document in your possession or power containing evidence relating to the merits of the Plaintiffs case or upon which you intend to rely in support of your case and in particular for the Plaintiff's the following documents:-

Given under my hand and the seal of this Hon'ble Court Dated this 23 Sept. 2022

Sd/-For Registrar, Sealer This 23 Sept. 2022. City Civil Court, Bomba

Advocate for Plaintiff, A-103, Norita Building, Pride Park, Near R- Mall Ghodbunder Road, Thane (West), - 400 607. Mobile No. 9820557230. You are hereby informed that the Free Legal Service from the State Legal Services Authority, High Court Legal Services Committee, District Legal Services Authority and Taluka Legal Services Committee as per eligibility criteria are available to you and in case you are eligi.e and desire to avail the free legal services, you may contact any of the above Legal Services Authority,

(ADV. MR. PARAG KALE & MRS. VAISHALI VANJARA,)

NOTE: Next date in this Suit is: 19/11/2022. Please check the status and next/further date of this Suit on the official website of the City Civil & Sessions Court, Gr. Bombay

TATA CONSULTANCY SERVICES LIMITED



PUBLIC NOTICE

My client is interested to purchase from Mr. Prakash Issardas Khemani a residential flat

being Flat No. 202, 2nd Floor, 'Woodland Heights', Plot No. 23, Dr. Raghunath Road, Off S. V. Road, Near Bandra Lake, Bandra (West), Mumbai: 400 050, the area

(West), Mulmula: 400 30, the array admeasuring 850 Sq. Ft. (Carpet) equivalent to 94.80 Sq. Metres (Built Up), bearing CTS No. F/1157 of Bandra Village, if any person having any objection or claiming any right, title, claim, benefit, demand, interest or charge in respect of the said flat as and by way of inheritance, succession sale exchange.

inheritance, succession, sale, exchange

transfer, lease or sub-lease, assignmen

mortgage, gift, tenancy, leave and licence trust, bequest, maintenance, possession

easement, family arrangement/settlemer

decree or order of any court of law, contract

reement, development rights, partnershi otherwise whatsoever are hereby requeste

make known or approach the undersigne

publication of this notice between 7 p. m. to 10 p. m. failing which no claim will be entertained thereafter which please note

2/18 Surmawala Bldg, Office No. 2 Gd. Fl, Imamwada Rd & Jail Rd (W)

(Ph-23700050, M-9821810998)

Behind Children Home, Mumbai

जाहीर नोटिस

क्र. ४०० व सीएल/एफएल/टिओडी - III

क्र. ३३९, ४५ मिरांडा हाऊस, शॉप नं. ३

कुर्ला कालिना रोड, सांताकृझ (पु), मुंबई -

४०० ०२९ या अनुज्ञप्तीचे अनुज्ञप्तीधारक

श्रीमती रेखा टिळकराज शर्मा यांनी त्यांचे प्राप्त

दि. २७.१०.२०२२ रोजीच्या अर्जान्वये त्यांना

वयोमानामुळे सदर अनुज्ञप्तीचे व्यवसाय करणे

शक्य होत नसल्याने सदर अनुज्ञप्ती मे. लिविंग

लिक्विडाईज स्पिरीट्स ॲण्ड स्क्रुव्हवाला प्रा.

लि. या कंपनीच्या नावे वर्ग/हस्तांतरण

करण्याची विनंती केलेली आहे. तरी याबाबत

कोणास काही हरकत असल्यास त्यांनी त्यांचे

लेखी आक्षेप ही नोटीस प्रसिध्द झाल्याचे

तारखेपासुन ८ दिवसाच्या आत '<mark>'अधीक्षक</mark>

राज्य उत्पादन शुल्क, मुंबई उपनगरे, जुने

जकात घर, तळ मजला, फोर्ट, मुंबई – २३'

या पत्त्यावर पाठवावी. जर वरील मुदतीत

कोणतेही लेखी आक्षेप प्राप्त न झाल्यास

अनुज्ञप्तीमधून अनुज्ञप्तीधारक श्रीमती रेखा

टिळकराज शर्मा यांचे नाव वगळून सदर

अनुज्ञप्ती मे. लिविंग लिक्विडाईज स्पिरीट्स

ॲण्ड स्क्रव्हवाला प्रा. लि. या कंपनीच्या नावे

स्वाक्षरीत/-

जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर करीता.

वर्ग / हस्तांरीत करण्यात येईल.

गहाण स्थावर मिळकतीचे वर्णन

पटेल यांच्या मालकीच्या मुंबई उपनगराचा नोंदणीकृत जिल्हा आणि

उप-जिल्ह्यातील गाव-कुरार, मालाड पूर्व येथे स्थित असलेले

आणि वसलेले सर्व्हे क्र. ५/ए, हिस्सा क्र.१ आणि सर्व्हे क्र. ५/बी,

सीटीएस क्र. २ आणि २, २ (१ते १८) धारक जिमनीच्या भाग व

विभागावर बांधकामीत इंद्रवन कॉम्पलेक्स, दत्त मंदिर रोड, मालाड

पूर्व, मुंबई-४०००९७ मधील 'अभिजीत कॉम्पलेक्स'अशा ज्ञात

इमारतीच्या बी विंगमधील सहाव्या मजल्यावरील फ्लॅट क्र.

बी/६०३, मोजमापीत ४४० चौ.फु. (चटई क्षेत्र) आणि फ्लॅट क्र.

श्री. आनंद राम ऐवळे आणि सौ. स्वप्ना आनंद ऐवळे यांच्या

मालकीच्या गाव-विरार, तालुका वसई, जिल्हा पालघर येथे स्थित

असलेले आणि वसलेले सर्व्ह क्र. ३१७, हिस्सा क्र.५/१ धारक

एन.ए.जिमनीवर बांधकामीत चिनार अपार्टमेंट अशा ज्ञात

इमारतीमधील तळ मजल्यावरील फ्लॅट क्र. बी/००१ व फ्लॅट क्र.

बी/००२. मोजमापीत ४८.७९ चौरस मीटर संलग्नीत ५२५ चौरस

प्राधिकृत अधिकारी

एनकेजीएसबी को- ऑप. बँक लि.

(सरफैसी ॲक्ट, २००२ अंतर्गत)

बी/६०४, मोजमापीत ४४५ चौ.फु. (चटई क्षेत्र).

फीट (बिल्ट अप क्षेत्र)

ADV. N. A. GHATTE

with documents within SEVEN DAYS from

विषय : इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड (आयईपीएफ) अकाऊंटमध्ये कंपनीच्या समभागांचे हस्तांतरण

कंपनी अधिनियम, २०१३ (''अधिनियम'') च्या कलम १२४(६) सहवाचता इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड ऑथॉरिटी (अकाऊंटींग, ऑडिट, ट्रान्स्फर अँड रिफंड) रुल्स, २०१६ (''रुल्स'') च्या तरतुर्दी मध्ये अन्य बाबींसोबत दावा न केलेला लाभांश आयईपीएफकडे हस्तांतरीत करण्याच्या आणि सलग सात किंवा जास्त वर्षे ज्यांच्या संबंधातील लाभांश दावा न करता पडून आहे ते शेअर आयईपीएफ अकाऊंटमध्ये हस्तांतरित करण्याच्या तरतुदी आहेत. कंपन्यानी शेअर्स हस्तांतरीत होण्याच्या नियत तारखेपूर्वी तीन महिने आधी ज्यांचे शेअर्स आयईपीएफ ऑथॉरिटीकडे हस्तांतरीत होण्यास पात्र ठरले आहेत त्याच्या अलिकडच्या उपलब्ध पत्त्यावर भागधारकांना कळवणे आणि त्याचवेळी वर्तमानपत्रांत सूचना प्रकाशित करणे आवश्यक आहे. ही सूचना अधिनियम व रुल्सच्या तरतुर्दीनुसार प्रकाशित केली आहे.

कंपनीने सलग सात वर्षे ज्यांचे लाभांश दावा न होता पडून आहेत व ज्यांचे शेअर्स आयईपीएफकडे हस्तांतरित होणार आहेत त्या भागधारकांच्या नोंदणीकृत पत्त्यावर वैयक्तीक पत्र पाठवले आहे.

ह्या भागधारकांचे संपूर्ण तपशील कंपनीची वेबसाईट <u>www.tcs.com</u> वर अपलोड केले जात आहेत.

जर संबंधित भागधारकांनी ११ फेब्रुवारी, २०२३ पर्यंत लाभांशावर दावा केला नाही तर कंपनी पृढे कोणतीही सूचना न देता खालील पद्धतीने संबंधित भागधारकांनी धारण केलेले शेअर्स आयईपीएफकडे हस्तांतरित करण्याकरिता आवश्यक पावले

पुढील प्रकारे धारण केलेल्या शेअर्सच्या बाबतीत :

- प्रत्यक्ष स्वरुपांत नवी शेअर प्रमाणपत्रे जारी केली जातील आणि आवश्यक औपचारिकता पूर्ण केल्यावर आयईपीएफच्या नावे हस्तांतरित केली जातील. भागधारकांच्या नावात नोंद असलेली मूळ शेअर प्रमाणपत्रे रद्द व
- डिमॅट स्वरुपांत कंपनी डिपॉझिटरीज मार्फत आयईपीएफ ऑथॉरिटीकडे कॉपॅरिट ॲक्शनच्या माध्यमातून शेअर

भागधारकांनी ध्यानांत ठेवावे की, शेअर आणि दावा न केलेले लाभांश आयईपीएफ कडे हस्तांतरित झाल्यास, संबंधित भागधारक आयईपीएफ ऑथॉरिटीने जारी केलेल्या २० जुलै, २०२२ दिनांकित सर्क्युलर नुसार हक्कदारी पत्र मिळवण्यासाठी कंपनीकडे आवश्यक दस्तावेजांची प्रत्यक्ष प्रत पाठवून आणि त्यानंतर <u>www.iepf.gov.in</u> वर उपलब्ध विहित फॉर्म आयईपीएफ-५ मध्ये ऑनलाईन अर्ज सादर करून आयईपीएफ ऑथॉरिटीकडून ते परत मागण्यास हक्कदार आहेत.

भागधारकांनी पुढे ध्यानांत ठेवावे की, तिची वेबसाईट <u>www.tcs.com</u> वर कंपनीने अपलोड केलेला संबंधित भागधारकांनी दावा न केलेला लाभांश आणि शेअर्सचा तपशील हा रूल्सनुसार आयईपीएफकडे शेअर्सच्या हस्तांतरणासाठी कंपनीने नवीन शेअर प्रमाणपत्र जारी करण्याच्या संदर्भात पूरेशी सूचना समजण्यात यावी. कृपया नोंद घ्यावी की, आयईपीएफकडे हस्तांतरित दावा न केलेला लाभांश आणि शेअर्सच्या संदर्भात कंपनीच्या विरोधात दावा करता येणार नाही संदर्भित विषयी भागधारकांना कोणतीही चौकशी करायची असल्यास, ते टीएसआर कन्सल्टंटस प्रायव्हेट लिमिटेड, युनिटः टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड, सी-१०१, १ला मजला, २४७ पार्क, लालबहादुर शास्त्री मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई-४०००८३, दू.: ९१ २२-६६५६ ८४८४, फॅक्स : ९१ २२ ६६५६ ८४९४, वेबसाईट https://www.tcplindia.co.in येथे संपर्क साधता येईल.

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड साठी

एनकेजीएसबी को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड (मल्टी स्टेट शेड्युल्ड बँक)

नोंद. कार्यालय: लक्ष्मी सदन, ३६१, व्ही. पी. रोड, गिरगाव, मुंबई - ४००००४.

वसुली विभाग : बिमल अपार्टमेंट, तळमजला, एच एफ सोसायटी रोड, जोगेश्वरी (पू), मुंबई-४०००६०.

दू.क्र.: (०२२) २८३७ ६८१६, २८३४ ९६१६, २८२० ३६०३, ईमेल आयडी : recovery@nkgsb-bank.com

मागणी सूचना

(सरफैसी ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२))

एनकेजीएसबी को–ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड चे प्राधिकृत अधिकारी म्हणून निम्नस्वाक्षरीकार यांनी सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ

सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) ॲक्ट, २००२ (सरफैसी ॲक्ट) अन्वये आणि दि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ सहवाचता कलम १३(१२) अन्वये प्रदान केलेल्या

शक्तींचा वापर करून सदर सूचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांच्या कालावधीत सूचनेमध्ये नमूद करण्यात आलेल्या रकमेचा भरणा करण्यासाठी पुढील कर्जदार/गहाणदार/हमीदाराना

बोलाविण्याकरिता मागणी सूचना निर्गमित केली. सदर सूचना ही कर्जदार/गहाणदार/हमीदारांना रजिस्टर पोस्ट ए.डी./हातपोच द्वारे त्यांच्या अंतिम पत्त्यावर पाठविण्यात आली पण संबंधित

पक्षकारांनी त्यांचे ठिकाण सोडल्यामुळे/स्थलांतर केल्यामुळे जे बँकेला ज्ञात नाही त्यामुळे तिची बजावणी झाली नाही. म्हणून खालील नमूद केल्यानुसार कर्जदार/हमीदार यांना सदर सूचना

प्रकाशनापासून ६० दिवसांत खालील नमूद एकूण रकमेचा भरणा करण्यासाठी सदर सूचनेद्वारे बोलविण्यात आले आहे. कसूर केल्यास, प्राधिकृत अधिकारी हे खालील नमूद तारण/जंगम मत्तांच्या

एकुण थकबाकी रक्कम

(मागणी सूचनेत नमूद नुसार)

३०/०९/२०२२ रोजीस

रु.६३,७९,६०८.४५ सह पुढील

३०/०९/२०२२ रोजीस रु.

६५,९२,६४५.३५ सह पुढील

व्याज आणि

प्रयोज्य प्रभार

येस बँक लिमिटेड : येस बँक हाऊस, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे लगत, सांताक्रूझ (पूर्व), मुंबई - 400055, भारत.

टीप: सदर सूचना ही कायद्याच्या कोणत्याही अन्य लागू तरत्दीन्वये योग्य, बरोबर आणि आवश्यक मानल्यानुसार अशी अन्य कार्यवाही किंवा कायदेशीर कार्यवाही सुरू करण्याच्या बँकेच्या

ठिकाण : मंबई दिनांक : १ नोव्हेंबर, २०२२

प्रदीप मनोहर गायतोंडे

नोंदणीकृत कार्यालय: ९वा मजला, निर्मल बिल्डिंग, निरमन पॉईंट, मुंबई-४०० ०२१.

कर्जदार/गहाणदार/

हमीदाराचे नाव

१. श्री. रमेशभाई रावजीभाई पटेल

४. श्रीम. सविताबेन राजीवभाई पटेल

१. श्री. आनंद राम ऐवळे (कर्जदार आणि गहाणदार)

श्री. अविनाश विक्रम ढोले (हमीदार)

२. सौ. स्वप्ना आनंद ऐवळे (सह-कर्जदार आणि गहाणदार)

* भाषांतरामध्ये त्रुटी आढळल्यास मुळ इंग्रजी मजकूर ग्राह्य धरण्यात येईल

(सह-कर्जदार आणि गहाणदार)

🕻 श्री. रमेश नारायणभाई पटेल

(कर्जदार आणि गहाणदार)

२. सौ. पारुल रमेश पटेल

३.श्री. विरल रमेश पटेल

(सह-कर्जदार)

(सह-कर्जदार)

ठिकाण: मुंबई

दिनांक : ०२/११/२०२२

YES BANK

दू. : ९१ २२ ६७७८९५९५

ई-मेल : <u>investor.relations@tcs.com</u> वेबसाईट : <u>www.tcs.com</u>

सीआयएनःएल२२२१०एमएच१९९५पीएलसी०८४७८१

विरुद्ध सरफैसी ॲक्ट, २००२ च्या कलम १३ अन्वये त्यांना प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करण्यास भाग पडेल.

एनपीए तारीख

मागणी सूचना तारीख

२८/०९/२०२२

१०/१०/२०२२

२९/०८/२०२२

03/80/2022

नोंदणीकृत आणि कॉर्पोरेट कार्यालयः

बेडमुथा इंडस्ट्रीज लिमिटेड

सीआयएनःएल३१२००एमएच१९९०पीएलसी०५७८६३

नोंदणीकृत कार्यालयः ए-७०/७१/७२, स्टाईस सिन्नर, नाशिक-४२२ ११२ संपर्क क्र. ०२५५१-२४०४२० संकेतस्थळ :<u>www.bedmutha.com</u> ईमेलः <u>cs@bedmutha.com</u>

सूचना

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन रेग्युलेशन २९, ३३ आणि ४७ अन्वये याद्वारे सूचना देण्यात येते की, कंपनीच्या संचालक मंडळाची सभा दिनांक ३० सप्टेंबर, २०२२ रोजीस संपलेले तिमाही आणि अर्धवर्षाकरीता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष (अलिप्त आणि एकत्रित) सह कंपनीचे सांविधानिक लेखापरिक्षक द्वारे जारी केलेले 'मर्यादित पूनर्विलोकन अहवाल' इतर बाबींसह विचारात घेऊन मंजुर करण्यासाठी आणि पटलावर घेण्यासाठी **बुधवार, नोव्हेंबर ०९, २०२२** येथे स. ११.३० रोजी घेण्यात येणार आहे. सूचना कंपनीचे संकेतस्थळ म्हणजेच (www.bedmutha.com) आणि स्टॉक एक्सचेंज संकेतस्थव

http://www.bseindia.com आणि http://www.nseindia.com यावरही उपलब्ध असणार

बेडमुथा इंडस्ट्रिज लिमिटेड करिता सही/-

अजय टोपले

दिनांक : ०१.११.२०२२ स्थळ : सिन्नर, नाशिक

कंपनी सचिव आणि अनपालन अधिकारी मेंमबरशीप क्र.: ए२६९३५

महाराष्ट्र शासन

कार्यकारी अभियंता, इलाखा शहर विभाग, (सा. बां. वि.) यांचे कार्यालय Email: presidency.ee@mahapwd.com

🕿 २२०१६९७५/७७ 급 २२०१६९७३

ई-निविदा सूचना क्र. ६४ सन २०२२-२०२३

कार्यकारी अभियंता, इलाखा शहर विभाग, बांधकाम भवन, फोर्ट, मुंबई-०१ (दुरध्वनी क्रमांक २२०१६९७५/७७) महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम खात्याकडून **अनुभवी कंत्राटदा**र **व पुरवठादार** यांच्याकडून खालील कामाकरिता **''बी-?''** नमुन्यातील निविदा ई-निविदा प्रणालीद्वारे (ऑनलाईन) मागवित आहेत. निविदा कागदपत्र शासनाच्या संकेतस्थळावर http://mahatenders.gov.in येथून डाऊनलोड करण्यात यावी. तसेच निविदा स्वीकारण्याचा अर्थवा नाकारण्याचा अधिकार कार्यकारी अभियंता, इलाखा शहर विभाग, बांधकाम भवन, फोर्ट,

मुंबई, यांनी राखून ठेवला आहे. अट असलेली निविदा स्वीकारली जाणार नाही कामाचे नाव:- १. उप अभियंता, पश्चिम (सा.बां.) उपविभाग, मुंबई अंतर्गत देखभाल व दुरुस्ती करीता असलेल्या मा. मंत्री महोदय यांचे शासकीय निवासस्थान नंदनवन, अग्रदुत या बंगल्यांची यांत्रिकी व मनुष्यबळाचा वापर करून दैनंदिन साफसफाई करणे. (**अंदाजित रक्कम रुपये** 47,87,208/-)

२. उप अभियंता, पश्चिम (सा.बां.) उपविभाग, मुंबई अंतर्गत देखभाल व दुरुस्ती करीता असलेल्य मा. मुख्यमंत्री महोदय यांचे शासकीय निवासस्थान वर्षा व तोरणा बंगल्याची यांत्रिकी व मनुष्कयबळाचा वापर करून दैनंदिन साफसफाई करणे. (**अंदाजित रक्कम रुपये**

ई–निविदा उपलब्ध कालावधी– दि. ०२.११.२०२२ ते दि. ०९.११.२०२२ रोजी ०३.००

ई-निविदा उघडणे (शक्य झाल्यास) - दि. ११.११.२०२२ रोजी १५.०० वाजता खालील संकेतस्थळावरून ई-निविदाची सर्व माहिती उपलब्ध आहे.

सचना फलक

२) http://mahatenders.gov.in (सदर सूचनेमध्ये काही बदल होत असल्यास वरील वेबसाईटवरती कळविण्यात येईल.) ३) कार्यकारी अभियंता, इलाखा शहर विभाग, बांधकाम भवन, फोर्ट, मुंबई कार्यालयातील

जा. क्र. काअ/इशवि/भांडार/ई-निविदा/ कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय, इलाखा शहर विभाग, बांधकाम भवन, २ रा मजला, २५ मर्झबान रोड, फोर्ट, मुंबई-४०० ००१ टरध्वनी क्र. २२०१६९७५/७७

दिनांकः १/११/२०२२ डीजीआयपीआर/२०२२-२०२३/३७०७ **CORRIGENDUM**

Free Press Journal (Pg 18) and Navshakti (Pg 15) dated 01 11 2022 with regard this kindly read bottom date 01/11/2022 instead of 31/10/2022.

Other contains remains unchanged.

Mr. Suresh M. Mudalar, Advocate Shop No. 92, Ground Floor, Kamdhenu Shopping Centre, Lokhandwala Complex, Date:02.11.2022 Andheri (West), Place: Mumbai Mumbai-400053.



Since 1943 Registered Office: 19-20, Rajabahadur Mansion No. 22, 4th Floor Opp. S.B.I. Main Branch, Near Stock Exchang Mumbai Samachar Marg, Fort, Mumbai - 400023 NOTICE

Notice is hereby given pursuant to Regulation 29 (2) read with Regulation 47 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that meeting of the Board of Directors of the Wednesday, 9th November, 2022 to consider and approve the Un-Audited Financial Results of the Company for the second quarter & half year ended on 30th Sentember. 2022 and other matter, if any.

For JAYABHARAT CREDIT LIMITED

Arun Mitter Place: Mumbai Date: 01 11 2022

दै. नवशक्तीमध्ये २२/१०/२०२२ सर्व अखंड जमीन पुढीलप्रमाणे चारही

शुध्दिपत्र

रोजी पान क्र. १४ वर छापून आलेल्या वकील अजित व्ही. सिंग यांनी जारी केलेल्या जाहीर सूचनेमध्ये मिळकत (प्लॉट) ची दुसरी परिशिष्ट खाली पुढील मजकुर वाचण्यात यावा 'सेक्टर-१८, खारघर, नवी मुंबई, ता. पनवेल, जि. रायगड, महाराष्ट्र राज्य येथे स्थित सुमारे १५० चौ. मी. मोजमापित प्लॉट क्र. ४ ए धारक ती दिशेने सीमाबध्द म्हणजेच : उत्तरेस किंवा त्या दिशेने : प्लॉट क्र. ४, दक्षिणेस किंवा त्या दिशेने : प्लॉट क्र. ५, पूर्वेस किंवा त्या दिशेने : ११.०० मीटर रुंद रस्ता, पश्चिमेस किंवा त्या दिशेने : प्लॉट क्र. ४'' आणि त्यानंतर सूचनेतील उर्वरित मजकुर वाचावा.

वादींकरिता वकील कार्यालय:- ए-००१, तळमजला, सरय सीएचएस लि., बिल्डिंग क्र. ९, सुचिधाम, बँक ऑफ इंडिया बिल्डिंगच्या मागे. दिंडोशी न्यायालयाजवळ. फिल्म सिटी रोड, मालाड (पू.), मुंबई- ४०००९७ मोबाईल क्र. ९८२१४८२५१९

OSE State Bank of India

(सी. टी. नाईक)

कार्यकारी अभियंता

इलाखा शहर विभाग मुंबई

आरएसीपीसी अंधेरी शाखा कोड १७८९७: युटीआय इमा, १ ला मजला, प्लॉट क्र १२, रोड क्र. ११, तुगा पॅराडाईस मागे, एमआयडीसी, मरोळ अंधेरी पूर्व, मुंबई ४०००९३ फोन क्र. २८३०३९९८. फॅक्स: २८३०३९९९ / २८३८९७६५ / २८३८९७६९

वाहन लिलाव विक्री सूचना

आम्ही कर्जदारांकडून खाते जे आहे जेथे आहे तत्वाने वसुलीकरीता जप्त केलेल्या वाहनांकरीता ऑफलाईन लिलाव विक्रीकरिता मोहोरबंद निवदा मागविण्यात ये आहे. लिलाव ०९.११.२०२२ रोजीस दु. ३.०० ते सायं ५.०० वा. समाप्त होईल. प्रत्येक बोली रु. ५०००/– फक्त च्या पटीत वाढवली जाईल उच्चतम बोली प्रस्ताव वाहनाच्या विक्रीकरिता विचारात घेण्यात येतील. उच्चतम बोलीदारांने लिलावापासन ३ कामकाजाचे दिवसात प्रस्ताव रकमेच्या उर्वरित रक्कम जमा करणे आवश्यक आहे, कसूर केल्यास इअर जम करण्यात येईल. एसबीआयने कोणतेही कारण ने देता लिलाव किंवा निविदा रद्द करण्याचा हक्क राखून ठेवला आहे. वाहनां<mark>च्या निरिक्षणाकरिता उल्लेखित यार्ड मध्ये दिनांक ०२.११.२०२२ ते ०८.११.२०२२ रोजी उपलब्ध असेल.</mark>

इच्छुक पक्षकारांनी निविदा सह राखीव किंमतींच्या १०% इसारा अनामत रक्कम स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नावे डिमांड ड्राफ्टसह स्वस्वाक्षांकीत पॅनकार्ड आणि आधार कार्डच्या प्रतीसह सादर कराव्यात, त्या **०९.११.२०२२ रोजीस सायं. ५.०० पर्यंत स्विकारल्या जातील**. निविदा प्रपत्र वरील उल्लेखित पत्यावरुन प्राप्त करुन भरुन आमच्या कार्यालयात सादर करावेत

अनु.	खाते क्र.	कर्जदाराचे	नोंदणी दिनांक	वाहन क्र.	वाहन मेक	इंधन	आरसी	राखीव किंमत	इअर
क्र.		नाव				प्रकार	स्टेटस		
१	४०४५१९	श्री. सागर	२६.१०.२०२१	एमएच-०४-	टाटा- हॅरिअर एक्सई	डिझेल	नाही	₹.	₹.
	८९२५१	सुर्यकांत साकत		केडब्ल्यु-६००६	२.०एल क्रिओटेक बीएस।∨			१२,१५,०००/-	१,२१,५००/-
		×	. ,	` .	, , ,				•

वाहन पार्क येथे: स्पॅनिश पार्किंग यार्ड, फेझ २. चिंचोटी फाटा जवळ, नयनगाव (प.), पि. ४०१२०९. संपर्क व्यक्ती: हनकरे असोशिएट्स, **मोबाईल:** ७०४५६६४५६४, **ईमेल:** hankareassociates@gmail.com

मुख्य महाव्यवस्थापक स्टेट बँक ऑफ इंडिया, आरएसीपीसी अंधेरी

कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड **नोंदणीकृत आणि निगम कार्यालय**ः ५०२, टॉवर-ए, पेनिन्सुल्ला बिझनेस पार्क, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, मुंबई-४०००१३ सर्कल कार्यालयः कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड ९बी, २रा मजला, पुसा रोड, न्यू दिल्ली-११००६०

जोडपत्र IV कब्जा सूचना (स्थावर मिळकतीकरिता)

ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ आणि कलम १३ (१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून कंपनीच्या प्राधिकृत अधिकारी द्वारे मागणी सुचना जारी करून खालील नमूद कर्जदार/हमीदार यांना सूचनेतील नमूद रकमेची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या ६० दिवसांत करण्यास सांगितले होते. सदर कर्जदार रकमेची परतफेड करण्यास असमर्थ ठरल्याने, कर्जदार/ हमीदार यांना आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा कब्जा त्याला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३ उप–कलम (४) अंतर्गत सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स. २००२ च्या नियम ८ अन्वये घेतला आहे. तारणमत्तेच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेत ॲक्टचे कलम ९३ चे उपकलम (८) च्या तरतुदीनुसार कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे. विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मेळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा सीजीसीएल च्या रकमेसह खालील नमद

अ. क्र.	कर्जदार/हमीदाराचे नाव	तारणमत्तेचे वर्णन (स्थावर मिळकत)	मागणी सूचना दिनांक आणि रक्कम	कब्जाचे दिनांक
8	(कर्ज खाते क्रमांक एलएनसीजीसीएएमएमटीएल०००००९१४ ३ आणि एलएनएमईएएमआर००००२९१९५ आणि एलएनएमईएएमआर००००४८८५५ असरावती शाखा) अमन दूध डेअरी (कर्जदार) अरविंद केशवप्रसाद मिश्रा, केशव रामनरेश मिश्रा, सुनिल केशवप्रसाद मिश्रा, रिटा अरविंद मिश्रा (सह-कर्जदार)	अमरावती महानगरपालिका, महाराष्ट्र - ४४४६०५ च्या हद्दीमधील मौजे जेवाड, प्रागणे बडनेरा, तालुका आणि जिल्हा अमरावती येथे स्थित फिल्ड सन्हें क्र. १२ पैकी लेआऊट प्लॉट क्र. १, एकूण क्षेत्र मोजमापित २८८१ चौ. पू. म्हणजेच २६० चौ. मी. धारक जिमनीचे ते सर्व भाग आणि विभाग. सीमाबद्धतेप्रमाणे: पूर्वेला: सर्ल्हिंस लेन, पश्चिमेला: रस्ता, उत्तरेला: रस्ता, दक्षिणेला: प्लॉट क्र. २	२०/०८/२०२२ इ. ३६,७७,४४१/-	२८–ऑक्टो– २०२२

विकाण: अमरावती, दिनांक: ০२-११-२०२२ सही/- (प्राधिकृत अधिकारी) कंप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड (सीजीसीएल) करिता

तिकाण : महाराष्ट

दिनांक : ०२.११.२०२२

मुथूट होमफिन (इंडिया) लि. कॉर्पोरेट कार्यालय : १२०१ आणि १२०२, १२ वा मजला, ''ए'' विंग लोटस कॉर्पोरेट पार्क, वेस्टर्न एक्प्रेस हायवे लगत, गोरेगाव (पूर्व), मुंबई - ४०० ०६३

मागणी सूचना

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) सहवाचता सिक्युरिटी निम्नस्वाक्षरीकार हे सिक्यरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (सदर ऑक्ट) अन्वये मुथुट होमफिन (इंडिया) लि. (एमएचआयएल) चे प्राधिकृत अधिकारी आहेत. सद्र ॲक्टच्या कलम १३(२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या

कर्जदारांना (''सदर कर्जदार'') बोलाविण्यासाठी सदर ॲक्टच्या केलम १३(२) अन्वये मागणी सूचना जारी केली होती. जी खाली दिलेली आहे. वरील संदर्भात सदर कर्जदारांनी निष्पादित काही असल्यास इतर दस्तावेज/लिखित सहवाचता कर्ज करारान्वये देय वसुली आणि/किंवा प्रदानाच्या तारखेपर्यंत खालील

नमूद तारखेपासून सदरहू मागणी सूचनेतील तपशिलानुसार द.सा. २% दराने पुढील व्याजासह एकत्रित येथे खालील नमूद रक्कम सदरहू सूचना प्रसिद्धी तारखेपासून ६० दिवसांत एमएचआयएल ला चुकती करण्यासाठी कर्जदारांना याद्वारे पुन्हा एकदा सूचना देण्यात येत आहे. कर्जाच्या थकीत परताव्यासाठी खालील मत्ता या संबंधित सदर कर्जदारांनी एमएचआयएल कडे गहाण ठेवल्या आहेत.

नियम ३ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून प्राधिकृत अधिकाऱ्यांनी त्यांना जारी केलेल्या संबंधित सूचनेत नमूद रक्कम चुकती करण्यासाठी खालील

अ.			मागणी सूचनेची	तारण मत्तेचे वर्णन
क्र.	कर्ज खाते क्र./ शाखाचे नाव	रक्रम (रु.)	तारीख	(स्थावर मिळकत)
१	सरफरुद्दीन सदरुद्दीन खान/ शबाना	रु. ५९७४८४ / - रुपये पाच लाख	२६-सप्टें-२२	फ्लॅट क्र. १०१, १ ला मजला, मीरा अपार्टमेंट, शिवाजी नगर,
	सरफरुद्दीन खान/ ००२-	सत्त्याण्णव हजार चारशे		पालघर, महाराष्ट्र ४०१५०४
	००००४६१/ मुंबई	चौऱ्याऐंशी मात्र		
2	श्रीकांत बंडू भोसले/ शिलाबाई बंडू	रु. ४३५७७२ /- रुपये चार लाख	२६-सप्टें-२२	फ्लॅट क्र.१११, १ ला मजला, ऑर्किड अपार्टमेंट, बी विंग, हि क्र.
	भोसले/००२-००२०१९३५/मुंबई	पस्तीस हजार सातशे बहात्तर मात्र		२१३४, भिमनगर गाव, बोईसर, पालघर, महा ४०१५०१
3	शैलेंद्रकुमार हरिकांत तिवारी/श्रद्धा	रु. ३४४८८९ / - रुपये तीन लाख	२६-सप्टें-२२	फ्लॅट क्र. १०३, १ ला मजला, ए विंग, शेलू पार्क, रेल्वे क्रॉसिंग
	शैलेंद्र तिवारी/०३७-	चौवेचाळीस हजार आठशे		जवळ, बदलापूर रोड जवळ, शेलू पूर्व, ठाणे, महाराष्ट्र ४००७०५
	०३७०११४५/ठाणे	एकोणनव्वद मात्र		
8	प्रदीप विलास तालेकर/ लक्ष्मी	रु. ७५१२९३ /- रुपये सात लाख	२६-सप्टें-२२	फ्लॅट क्र. ४०३, ४ था मजला, बी विंग, चिंतामणी अपार्टमेंट, तुर्भे
	विलास तालेकर/कैलाश विलास	एकावन्न हजार दोनशे त्र्याण्णव		गाव, तुर्भे लेक जवळ, इंडिया पोस्ट ऑफिस, ठाणे, नवी मुंबई,
	तालेकर/०३७-०३७०१४३५/ठाणे	मात्र		महाराष्ट्र ४००७०५
ų	सतिष सुखदेव वाघ/प्राजक्ता सतिष	रु. ५८८५३५ / – पाच लाख	२६-सप्टें-२२	गट क्र. ३१८, ३२२, ३२३, प्लॉट क्र. १४, शिवरोड,
	वाघ/ज्ञानेश्वर विष्णू गारड/०१६-	अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे पस्तीस		लासालगाव, नाशिक, महा ४२३४०१
	०१६००१६४/नाशिक	मात्र		
ξ	गणेश विलास जाधव/ सुधांत	रु. १३०६५३१ / – तेरा लाख सहा	२६-सप्टें-२२	फ्लॅट क्र. ४०१, ४ था मजला, अनु क्र. १/०१५/४ स्वराज
	विलास जाधव / सुनंदा विलास	हजार पाचशे एकतीस मात्र		हाईट्स, विठ्ठल रुक्मिणी मंदिर, आंबेगाव खु., पुणे ४११०४६
	जाधव/००३-००००९५३/पुणे			

सदरह कर्जदारांना वरीलनुसार एमएचआयएल ला प्रदान करण्यास कसूर केल्यास एमएचआयएल खर्च आणि परिणाम अशा कर्जदारांच्या सर्वस्वी जोखमीवर सदर ॲक्टच्या कलम १३(४) आणि प्रयोज्य नियमान्वये वरील तारण मत्तांच्या विरोधात कार्यवाही करेल. सदर कर्जदारांना एमएचआयएल च्या लेखी पूर्ण सहमतीशिवाय विक्री, भाडेपट्टा किंवा अन्यथा मार्गाने वरील सदर मत्ता हस्तांतर करण्यापासून ॲक्ट अन्वये प्रतिबंध करण् येत आहे. सदर ऑक्ट आणि त्या अंतर्गत केलेल्या नियमाच्या तरतुदीचे कोणाही व्यक्तीनी उल्लंघन केल्यास ते ॲक्ट अन्वये दिल्यानुसार दंड आणि/किंवा कारावासासाठी

> प्राधिकत अधिकारी मुथूट होमफिन (इंडिया) लि. करिता

वेबसाइटः www.yesbank.in ईमेलः shareholders@yesbank.in सीआयएनः L65190MH2003PLC143249 प्रिविलेज इंडस्ट्रीज लिमिटेडच्या आर्थिक मालमत्तेची/कर्जाच्या खात्याची विक्री करण्यासाठी स्विस चॅलेंज मेथड अंतर्गत काउंटर बिड्सचं आमंत्रण

येस बँक लिमिटेड (''**व्हायबीएल**'' किंवा ''**बँक**'') स्विस चॅलेंज मेथड (''प्रस्तावित विक्री'') अंतर्गत प्रिविलेज इंडस्ट्रीज लिमिटेड (''**पीआयएल**'' किंवा ''ऋ**णको कंपनी'**') मधील आपल्या एक्सपोजरच्या विक्रीसाठी आर्थिक मालमत्तेच्या असाइनमेंटकरिता बँकेला स्वीकाराई असलेल्या पुरेशा आणि आर्थिक आणि तांत्रिक क्षमतेच्या, इच्छुक आणि पात्र एआरसीज्/बँक्स/एनबीएफसीज्/एफआयज् ह्यांना काउंटर बिड्सचं (''बोली'') आमंत्रण देत आहे.

फोनः +91 (22) 5091 9800 / +91 (22) 6507 9800 फॅक्सः +91 (22) 2619 2866

प्रस्तावित असाइनमेंट ''जशी आहे तशी'', ''जे आहे ते'' आणि 100% रोखीवर ''परत देता न येणाऱ्या'' आधारावर असेल आणि स्विस चॅलेंज मेथड अंतर्गत पूर्ण केली जाईल, जी अँकर बिड म्हणून विचारात घेतलेल्या, हातात असलेल्या भारतीय रुपये 250 कोटींच्या वर्तमान प्रस्तावाच्या आधारावर असेल. अँकर बोलीधारकाने सर्वोच्च बोली लावायला हवी, ज्या प्रकरणात प्रस्तावाला प्राधान्य दिलं जाईल आणि तो बँकेकडून स्वीकारला जाईल, बँकेच्या संबंधित अधिकाऱ्यांच्या मंजुरी अधीन.

पात्र इच्छुक पक्षकारांना विनंती करत आहोत की आपली इच्छुकतेची अभिव्यक्ती (ईओआय) सादर करून सहभागी होण्याची इच्छा दर्शवावी, ज्यासाठी अधिकृत व्यक्तीने स्वाक्षरी करावी. बोलीच्या कागदपत्रांमधून सहभागी बोलीधारकाला बोलीच्या प्रक्रियेचे नियम आणि अटी व आरक्षित किंमतीचा तपशील दिला जाईल.

इच्छुक पक्षकार पाहाणीसाठी, प्रक्रिया आणि तपशीलवार नियम व अटींसाठी आणि इतर स्पष्टीकरणासाठी बँकेला संपर्क साधू शकतात. संपर्क करायच्या व्यक्तीचा तपशील असाः

- कपिल ठक्कर (मोबाइल:+91 9820471665; ईमेल:kapil.thakkar@yesbank.in)
- निलय शाह (मोबाइल:+91 9820059577; ईमेल:neelay.shah@yesbank.in)

ईओआय सादर करण्याची शेवटची तारीख नोव्हेंबर 07, 2022 रोजी 1600 तासांपर्यंत आहे. समाप्ती तारखेनंतर प्राप्त होणाऱ्या ईओआय बँकेकडून स्वीकारल्या जाणार नाहीत.

अटी टाकलेल्या आणि प्रासंगिक बोली बँकेकडून अपात्र ठरवल्या जातील. कृपया नोंद घ्या की हे प्रस्तावाचे कागदपत्र नाही आणि बँक कोणत्याही टप्प्यावर, कोणतही कारण न देता आणि कोणतही दायित्व न स्वीकारता बोलीच्या प्रक्रियेच्या आणि/किंवा प्रस्तावित विक्रीच्या अटी रद्द करू शकते, त्यात फेरबदल करू शकते. असाइनमेंट बँकेच्या विहीत नमून्यावर केली जाईल. विहीत नमून्यात, बँकेने मंजूर केला असेल तर तो वगळता, इतर कोणताही बदल स्वीकारला जाणार नाही.

दिनांकः नोव्हेंबर 2, 2022 स्थानः मुंबई

अधिकृत स्वाक्षरीकर्ता येस बँक लिमिटेडसाठी

संक्षिप्त वाद क्र. ३०५ सन २०१९ आयसीआयसीआय बँक लिमिटेड कंपनी अधिनियम, १९५६ अन्वये स्थापित आणि बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट, १९४९ अन्वये परवानाधारक बँकिंग कंपनी जिचे नोंदणीकृत कार्यालय आहे आयसीआयसीआय बँक टॉवर, चकली सर्कल जवळ, जुना पादरा रोड, बडोदा-३९००७, गुजरात आणि कॉर्पोरेट कार्यालय आहे आयसीआयसीआय बँक टॉवर्स, ४ था मजला, साऊथ टॉवर, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पू.), मुंबई-४०००५१ द्वारा तिचे कुलमुखत्यार पत्र धारक श्री. राजेश चिंतामण वानखेंडे, डेब्ट मॅनेजर,

दिंडोशी येथील मुंबई नगर दिवाणी

न्यायालयात

वय ४४, पेशा-नोकरी, राहणार खोली क्र. ३, चाळ क्र. १, पंत नगर रहिवासी संघ, एसएन डब रोड, गोदावरी स्कूलजवळ, न्यू नगर, कोकणीपाडा, दहिसर पूर्व, मुंबई-४०००६८. ...प्रतिवादी

प्रति, प्रेमनाथ केशव पाटील

वय ४४. पेशा-नोकरी, राहणार खोली क्र ३, चाळ क्र. १, पंत नगर रहिवासी संघ, एसएन डब रोड, गोदावरी स्कूलजवळ, न्यू नगर, कोकणीपाडा, दहिसर पूर्व, मुंबई-४०००६८.

सूचना घ्यावी की, सदर सन्माननीय न्यायालय खालील अनुतोषांकरिता वरील नावाच्या वादींद्वारे १६ डिसेंबर, २०२२ रोजी स. ११ वा. मध्यान्ह वेळी न्यायालय खोली क्र. ०२ मधील पीठासिन सन्माननीय न्यायाधिश श्रीम. व्ही. डी. इंगळे यांच्यासमोर प्रचलित होणार आहे. वादी त्यामुळे विनंती करतात की:-

(ए) घोषित करावे की, रु. २,४१,६६२/-(रुपये दोन लाख एकेचाळीस हजार सहाशे **बासष्ट मात्र)** ची एकूण रक्कम वसुली आणि/किंवा प्रदानापर्यंत वाद दाखल झाल्याच्या तारखेपासून द.सा. २४% वैधानिक दराने व्याजासह एकत्रित वरील सदर दाव्याच्या तपशिलानुसार वार्दीना प्रतिवादीद्वारे

देय आणि थकीत आहे (बी) वसुली आणि/किंवा प्रदानापर्यंत वाद दाखल झाल्याच्या तारखेपासून दरसाल २४% त्यावरील पुढील व्याजासह वरील नमुद दाव्याच्या तपशिलानुसार रु. २,४१,६६२/-(रुपये दोन लाख एकेचाळीस हजार सहाशे बासष्ट मात्र) ची एकूण रक्कम वादीना चुकती करण्यासाठी प्रतिवादीना निर्देश देणारा प्रतिवादींच्या विरोधात हुकूम मंजूर करावा.

(सी) सदर वादाच्या खर्चाकरिता (डी) प्रकरणाचे वास्तव आणि परिस्थितीनुसार सन्माननीय न्यायालयाला योग्य आणि उचित वाटतील अशा पुढील आणि कोणत्याही अन्य अनुतोषांकरिता.

सदर दिनांक १५ ऑक्टोबर, २०२२ प्रबंधकांकरिता

दिंडोशी येथील नगर दिवाणी न्यायालय सौ. सविता एम. मलकांपटे

जाहीर सूचना

तमाम जनतेला याद्वारे **सूचना** देण्यात येते की, आम्ही मुंबईचा नोंदणीकृत जिल्हा व उप जिल्ह्यातील मलबार कंबाला हिल विभागाचा कॅडस्ट्रल सर्वे क्र. ६४९, ६५२ बी-सी-डी, ६४४ ए१ व ए२ धारक जिमन येथे स्थित आणि वसलेले पथ्वी अपार्टमेंटस को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड अशा ज्ञात इमारतीच्या ए विंगमधील ४थ्या मजल्यावरील निवासी फ्लॅट क्र.ए-१, मोजमापीत १६२३ चौरस फीट संलग्नीत १५०.७८ चौरस मीटर्स बिल्ट अप क्षेत्र च्यासह विभिन्न शेअर क. २६ ते ३० (होन्ही एकत्रित) संलग्नीत शेअर प्रमाणपत्र क्र.४ धारक प्रत्येकी रु.५०/- चे ०५ पूर्ण भरणा शेअर्स यानंतर "सदर परिसर"असा उल्लेख चे मालक श्री. नील राजेश बेहेल, प्रौढ यांचे नामाधिकार तपासत आहोत.

सर्व व्यक्ती समाविष्टीत वैयक्तिक,

हिंदू अविभाजीत कुटुंब, कंपनी, बँक्स,

वित्तीय संस्था. मंडळ. भागीदारी. लिमिटेड लायब्लिटी पार्टनरशीप, सोल प्रोपराईटी शीप कंसर्न, खाजगी मर्यादित कंपनी, पब्लिक लिमिटेड कंपनी, कंपनीचे प्रकार, व्यक्तींचे मंडळ वैयक्तिक स्थापित किंवा अस्थापित, सावकार आणि/किंवा धनको ज्यांना सदर परिसर आणि/किंवा त्याच्या भागाच्या संदर्भात कोणताही दावा, हक्क, नामाधिकार, शेअर आणि/किंवा हितसंबंध जसे की वाटप. विक्री. अदलाबदल, अभिहस्तांकन, भेट, अंत्यदान, भाडेपट्टा, उप-भाडेपट्टा, कुळवहीवाट, उप-कुळवहीवाट, लिव्ह आणि लायसन्स, परवाना, करारनामा, गहाण, भार, धारणाधिकार, प्रभार, विश्वस्त, वारसा, उत्तराधिकार, करार, कंत्राट, समजुतीचे ज्ञापन, सुविधाधिकार, मार्गहक, भोगवटा, कब्जा, कुटुंब व्यवस्था, वाटाघाटी, निर्वाह, कोणत्याही न्यायालयीन कोर्टाचा आदेश किंवा हुकुम, प्रलंबित वाद, जप्ती, राखीव, कोणतेही दायित्व किंवा आश्वासन किंवा मागणी किंवा अन्यकाही जर असल्यास तसे लिखित स्वरुपात निम्नस्वाक्षरीकारांना पुष्ठ्यर्थ मूळ दस्तावेजांसह त्यांच्या कार्यालयीन पत्ता ३०६, ३रा मजला, हरी चेंबर्स, शहिद भगत सिंग रोड, फोर्ट, मुंबई-४०००२३ येथे आणि ईमेल gslegal.info@gmail.com यावर या सूचनेच्या प्रकाशनाच्या तारखेपासून १४ (चौदा) दिवसांत कळवावे कसूर केल्यास तशा व्यक्तींचे दावा किंवा दावे जर असल्यास ते सर्व त्यागीत आणि/किंवा परित्यागीत मानले जातील. दिनांक : २ नोव्हेंबर, २०२२.

श्री. करणसिंग शेखावत, भागीदार पत्ता: ३०६. ३रा मजला. हरी चेंबर्स, शहिद भगत सिंग रोड, फोर्ट, मुंबई-४०००२३. ईमेल आयडी:-

जीएस लीगल

gslegal.info@gmail.com